



WWJMRD 2019; 5(8): 29-30
www.wwjmr.com
International Journal
Peer Reviewed Journal
Refereed Journal
Indexed Journal
Impact Factor MJIF: 4.25
E-ISSN: 2454-6615

विश्वास गोरखनाथ वळवी
(संशोधक विद्यार्थी)
कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
जळगाव (महाराष्ट्र)

“पवित्रशास्त्र आणि सदसद्विवेक”

विश्वास गोरखनाथ वळवी

Abstract

The basis of Christian literature is Scripture and the guidance of the Holy Spirit, but at the same time, it must be based on the wisdom of the members. It is based on this principle. Wisdom, righteousness and righteousness are known as representatives of the kingdom of God. Therefore, the writing of literature based on conscience complements Christian literature.

Writing Christian literature is the standard of spiritual awakening. And so it helps to bring new air of spiritual awakening in the Christian community every day. word of mouth; Contribute to the creation of true Christian literature.

Keywords: Christian, Holy, Spirit, Wisdom, Bible, Scripture, God, Writer, Martin, Luther, Conscience, Righteousness

प्रस्तावना:

ख्रिस्ती साहित्याच्या आधार पवित्रशास्त्र आणि पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन आहे.पण त्याचबरोबर ते सदसद्विवेकबुद्धीवर आधारित देखील हवे.नितीसुत्रे हे बायबल मधील पुस्तक दृष्ट-न्यायी,मूर्ख-बुद्धिमान,धर्मी मनुष्य-अधर्मी मनुष्य; या तत्वावर आधारलेले आहे.बुद्धी,धार्मिकता,न्यायी मनुष्याला देवाचा राज्याच्या प्रतिनिधी म्हणून संबोधल्यात आलेले आहे.त्यामुळे सदसद्विवेक आधारित साहित्य लेखन हे ख्रिस्ती साहित्याला पूरक आहे.आणि या साहित्याच्या आधार सत्यनिष्ठेवर उभा असल्याकारणाने लेखकाला समाधान प्राप्त होते.

सदसद्विवेक:-

ख्रिस्ती लेखक पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालत असतो.हे मार्गदर्शन विवेकाच्या माध्यमातून प्राप्त होते असते.आणि या विवेकाला सत्याची जोड मिळाल्यानंतर प्रकटिकरणाचा उगम होतो. आणि हेच प्रकटिकरण शाहीच्या द्वारे शब्दबद्ध होत जाते.त्यामुळे ख्रिस्ती लेखकाने आपला विवेक शुद्ध आणि स्वच्छ ठेवणे अत्यंत अगत्याचे आहे.जर तुमच्या विवेक सत्य आणि पवित्रतेवर उभा नाही.तर तुम्हाला प्रकटिकरण प्राप्त होणे शक्य नाही.त्यामुळे सदसद्विवेक आधारित साहित्यलेखन ख्रिस्ती साहित्यलेखनात अत्यंत गरजेचे आहे.

ज्ञानाधित/बुद्धिवंत:-

ख्रिस्ती साहित्य लेखन करणाऱ्याला पवित्रशास्त्राचा ज्ञानाबरोबरच मंडळींचा इतिहास माहीत असायला हवा.हे दोन घटक ख्रिस्ती लेखक ज्ञान आणि बुद्धीने परिपूर्ण आहे याची साक्ष देतात. ज्ञानाधित अथवा बुद्धिवंत मनुष्यालाच ख्रिस्ती साहित्य लेखन करता येऊ शकते.कारण पवित्र आत्मा हा बुद्धीचा,समजसपणाचा आणि ज्ञानाचा आत्मा आहे.आणि हे गुण कोणत्याची ख्रिस्ती लेखकाचा अंगी असतातच.म्हणून तुम्ही जर ख्रिस्ती साहित्यिक आहात.?तर वरील सर्व गुण तुमच्यामध्ये वास करायला हवे.

स्वतःमधील सुप्तगुण:-

प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला देवाकडून महत्वपूर्ण गुणांचा पुष्पगुच्छ दिलेला असतो.पण ते ओळखण्याचे धमक त्याच व्यक्तीला करावे लागते.अथवा त्याचे मार्गदर्शक (पाळक) याच्या माध्यमातूनही काहीवेळा ते प्रकट होत असते.सांगायचा मुद्दा ख्रिस्ती साहित्यलेखन करणाऱ्याने स्वतःला अगोदर ख्रिस्तात

Correspondence:

विश्वास गोरखनाथ वळवी
(संशोधक विद्यार्थी)
कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
जळगाव (महाराष्ट्र)

ओळखावे. बायबलमध्ये साहित्यलेखनाचा दानासंबंधित कोणतेच वचन दिले गेलेले नाही.परंतु पवित्रशास्त्र वाचन आणि मनन-चिंतन करण्याचे अनेक वचने देण्यात आलेली आहे.त्यामुळे ख्रिस्ती साहित्य लेखकाने पवित्र आत्म्याच्या दानांचा उदा:- प्रीती,विश्वास,आशा,धैर्य, संयम,आनंद,समेट,इत्यादी गुणांचा आपल्या साहित्य लेखनात उपयोग केल्याने प्रभावशाली ख्रिस्ती साहित्य निर्माण होण्यास कोणतीच अडचण होणार नाही.

इतर ख्रिस्ती साहित्य वाचनाने:-

ख्रिस्ती लेखकाने मार्टिन ल्युथर,सेंट ऑगस्टीन,चार्ल्स स्परजन,जॉन मेकआर्थर,जॉन बनियान,इत्यादी अनेक ख्रिस्ती लेखक आणि मिशनरी लोकांची चरित्र वाचल्यास साहित्य लेखनास प्रेरणा मिळू शकते.मार्टिन ल्युथर यांनी सेंट ऑगस्टीन याचे द सिटी ऑफ गॉड हे पुस्तक वाचले आणि मध्ययुगात धर्मसुधारणा घडवून आणली.मार्टिन लुथरने १५ शोधसत्ये बायबलवर आधारीत लिहून काढली आणि ती रोमचा मुख्य दरवाजावर जाहीरपणे खिळ्यावर ठोकून खोट्या तत्वांचा निषेध केला.युरोपमध्ये बायबल नंतर सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या ख्रिस्ती पुस्तकांमध्ये *द पिलग्रीम्स* आणि *द सिटी ऑफ गॉड* या दोन पुस्तकाचा प्रथम आणि द्वितीय क्रमांक लागतो.त्यामुळे ख्रिस्ती लेखकाने लेखन करण्याआधी पहिले ख्रिस्ती साहित्याचे वाचन-चिंतन-मनन करावे जेणेकरून त्याने मंडळींचा इतिहास आणि ख्रिस्ती साहित्यलेखनात स्वतःला परिपूर्ण करावे.

ख्रिस्ती साहित्य लेखन हे आध्यात्मिक प्रबोधनाचे मापदंड आहे.आणि त्यामुळे ख्रिस्ती समाजात आध्यात्मिक प्रबोधनाचे रोज नवीन वारे वाहण्यास मदत होते.ख्रिस्ती लेखकाने या वाऱ्यात वाहण्याअगोदर स्वतःला पवित्रशास्त्राच्या ज्ञानात आणि प्रकटिकरणात पारंगत करणे अगत्याचे आहे.आणि त्याचबरोबर पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनातून जे सत्य प्रकट होते.ते आपल्या सदसद्विवेकबुद्धीने शब्दबद्ध करून, खरे ख्रिस्ती साहित्य निर्माण करण्यात आपले अमुल्य योगदान द्यावे.

संदर्भसूची:-

1. नीतिवचन-९-१-१५.जुना करार.पवित्रशास्त्र